

## टोमॅटो

- टोमॅटोवरील रस शोषणान्या किडी (फुलकिडे, पांढरी माशी व मावा) यांच्या नियंत्रणासाठी, इमिडाक्लोप्रीड (१०.५ एस.एल.) ५ मिली किंवा फिप्रोनील (५ईसी) १५ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
- फळ पोखरणारी अळीच्या नियंत्रणासाठी, किवनॉलफॉस (२५ ईसी) २० मिली किंवा डेल्टामेथीन (१% ईसी) अधिक ट्रायझोफॉस (३५%ईसी) हे संयुक्त कीटकनाशक २० मिली प्रति १० लिटर या प्रमाणे मिसळून फवारणी करावी.



## मिर्ची

- मिरचीवरील लिफ कर्ल या विषाणूजन्य रोगाचा प्रसार पांढरी माशी या रसशोषक किडीमार्फत होत असतो. तसेच फुलकिडीमार्फतही अन्य विषाणूजन्य रोगांचा प्रसार होत असतो. किडींच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस (५०ईसी) १५ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
- फुलकिड्यांचा प्रादुर्भाव दिसून येताच किप्रोनील (५ ईसी) १५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- कोळी नियंत्रणासाठी डायकोफॉल २०मिली किंवा फेनॉकझाकिव्हन १५ मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी

## संपादक व प्रकाशक

**डॉ. ला. रा. तांबडे**

वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख

• संकलक •

**प्रा.एस.पी.जवळगे**

विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण)

**प्रा. व्ही. बी. भिसे**

विषय विशेषज्ञ (उद्यान विद्या)


**डॉ. ला. रा. तांबडे**

वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख

**कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर**

**तांत्रिक माहिती स्रोत : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी**

## प्रमुख भाजीपाला पिकावरील किडींचे व्यवस्थापन



वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख  
शबरी कृषि प्रतिष्ठान संचलित,  
**कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर**

सोलापूर-बाशी रोड, मु.खेड, पो.केगाव,  
ता.उत्तर सोलापूर, जि.सोलापूर (महाराष्ट्र)

फोन : ०२१७-२५००९५३

Visit us at : [www.kvksolapur.org](http://www.kvksolapur.org)



सौजन्य : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, (आत्मा) सोलापूर

# भाजीपाला पिकावरील प्रमुख किडींचे व्यवस्थापन

आपल्या रोजच्या आहारात भाज्यांना अनन्य साधारण महत्व आहे. कारण भाज्यांपासून आपल्या शरीराला अत्यावश्यक अशी पोषक द्रव्य मिळतात. खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात घेण्यात येण्याच्या भाजीपाल्यात भेंडी, वांगी, टोमॅटो, मिरची ही लोकप्रिय भाजीपाला पिके आहेत. तसेच या पिकाखालील सोलापूर जिल्ह्याच्या क्षेत्रामध्ये तसेच उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. भाजीपाला उत्पादन वाढविण्याच्या प्रयत्नात संकरीत आणि सुधारित जारीचा वापर, खतांचा वाढता वापर वरैरेमुळे कांही किडी बळावल्या आहेत. भाजीपाला उत्पादनावर परिणाम करण्याचा अनेक घटकांपैकी किडींचा उपद्रव हा प्रमुख घटक आहे. किडींचा परिणाम हा भाजीपाला उत्पादन, प्रत आणि बाजारभाव या बाबीवर होत असतो.

## भेंडी

- भेंडी पिकावर रस शोषणाच्या किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून आल्यास त्याच्या नियंत्रणासाठी (फवारणी प्रतिलिटर पाणी) इमिडाक्लोप्रिड ०.४ मिली किंवा थायामेथोकझाम ०.४ ग्रॅम तसेच चिकट सापव्यांचा वापर करावा.



- **फळे व शेंडा पोखरणारी आळी :** या किडीचा प्रादुर्भाव उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर आढळतो. या किडीची मादी पानाच्या विचक्यात वाढण्याचा अंकुरावर, फुलकळीवर, फुलावर व फळावर अंडी घालतात. अंड्यातून जन्मलेली आळी कोवळ्या शेंड्यात छिंद्र करून शिरते व फांद्या आणि खोडांना पोखरते. त्यामुळे मुळाकडून शेंड्याकडे होणारा अन्न द्रव्याचा पुरवठा थांबतो. परिणामी झाडाचे शेंडे सुकू लागतात य नंतर मरतात. अळीच्या शरीरावर काळे, तांबडे ठिपके असतात.

## भेंडीवरील किडींचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन :-

- मशागतीद्वारे व्यवस्थापन :- पिकाची कापणी झाल्यानंतर लगेच जमिन नांगरावी. म्हणजेच जमिनीतील किटक उघडे पडून त्यांचा उन्हामुळे आणि पक्ष्यांनी खाल्याने

## नाश होतो.

- किडीना पुरक खाद्य वनस्पतींचा नायनाट करणे.
  - वनस्पतीजन्य किटकनाशकाचा वापर :- भेंडीवर निंबोळीच्या ५% अर्काची फवारणी केल्यास परोपजीवी किटकांना अभय मिळते. आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
  - **जैविक पद्धतीचा वापर :**  
ट्रायकोग्रामा :- पतंगवर्गीय किडीच्या अळी अवस्था व्यवस्थापन करण्यासाठी या परोपजीवी किटकाची अंडी (ट्रायकोकार्ड) एक ते दिड लाख प्रति हेक्टरी अमावस्येच्या दिवशी शेतात एक सारख्या प्रमाणात सोडावीत.
  - भौतिक पद्धतीचा वापर :
  - सर्वेक्षणासाठी लावलेले कामगंध सापळे जास्त संख्येत म्हणजे दहा सापळे प्रति हेक्टरी शेंडे अळीसाठी लावून आव्यांच्या प्रौढ नर, पतंग पकडून नष्ट केल्यास किडीच्या संख्या नियंत्रणात ठेवता येते.
  - मोठ्या अव्याधीच्या वेचून खाण्यासाठी पक्षांना बसण्याकरीता बांबू किंवा लाकडाच्या छत्री बनवून त्या एक एकराला तीन – चार छत्र्या शेतात उभ्या कराव्यात.
  - यांत्रिक पद्धतीचा वापर :
  - रात्री उडणारे प्रौढ किटक प्रकाश सापव्यात पकडून त्यांचा नाश करावा.
  - रासायनिक औषधाचा वापर :
- नियंत्रणासाठी (फवारणी प्रतिलिटर पाणी) डेल्टामेथीन (२.८ ईसी) ०.८ मिली, किंवा किवनॉलफॉस (२५ईसी) २ मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथीन (५ईसी) ०.३ मिली

## वांगी

### शेंडा व फळे पोखरणारी आळी :-

- रोप पुनर्लागिंवडीनंतर २० दिवसांनी पिकांमध्ये प्रादुर्भावग्रस्त शेंडे दिसून आल्यास ते काढून टाकावेत. फळे तोडणी वेळी कीडग्रस्त फळे गोळा करून नष्ट करावीत किंवा खोल खड्यात पुरुन टाकावीत.
- सर्वेक्षणासाठी लावलेले वोटा ट्रॅप (कामगंध सापळे) जास्त संख्येत म्हणजे दहा सापळे प्रति हेक्टरी शेंडे अळीसाठी लावून आव्यांच्या प्रौढ नर, पतंग पकडून नष्ट केल्यास किडीच्या संख्या नियंत्रणात ठेवता येते.
- फळ पोखरणाच्या अळीचे नियंत्रणासाठी डेल्टोमेथीन (१% ईसी) अधिक ट्रायझोफॉस (३५%ईसी) हे संयुक्त कीटकनाशक २० मिली किंवा क्लोरार्अंट्रानीलीप्रोल (१८.५%) ४ मिली किंवा स्पीनोसॅड (४५एससी) ५ मिली प्रति १० लिटर प्रमाणे नॅपररुक पंपाने फवारणी करावी. या फवारण्या गरजेनुसार कराव्यात.

